महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग

क्रमांकः उसब-१३१७/प्र.क्र.३४/का.१४

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक: १८.०९.२०१७

आदेश

महाराष्ट्र शासकीय कर्मचा-यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ च्या कलम ४ (४) व ४ (५) अनुसार डॉ. किरण पाटील, उप सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांची बदली करण्यात येत असून त्यांची पदस्थापना कृषी व पदुम विभागात करण्यात येत आहे.

२. हे आदेश तत्काळ अंमलात येतील. डॉ. किरण पाटील, उप सचिव यांना उच्च व तंत्र शिक्षण विभागाने कृषी व पदुम विभागात रूजू होण्यासाठी तत्काळ कार्यमुक्त करावे.

३. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१७०९१८१७३३०१४७०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Imtiyaz Mushtaque Kazi

Digitally signed by Imtiyaz Mushtaque Kazi
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=General Administration Department, postalCode=400032, st=Maharashtra, 2.5.4.20=711589caceff9b0bb07e3c6556e724501d0c5ea5c63b3146314d51ec0e87d0a6, cn=Imtiyaz Mushtaque Kazi
Date: 2017.09.18 17:23:22 +05'30'

(इ.मु.काझी)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन
२. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव
३. अ.मु.स.(सेवा), सा.प्र.वि., मंत्रालय, मुंबई
४. अ.मु.स./प्रधान सचिव/सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग / कृषी व पदुम विभाग
५. सह/उप सचिव, आस्थापना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग / कृषी व पदुम विभाग
६. संबंधित अधिकारी.
७. निवडनस्ती कार्या. १४